



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ७९ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२५ ऑगस्ट, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७९ वी बैठक मंगळवार, दि.२५ ऑगस्ट, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

विद्यापीठातील अधिकार मंडळाचा कालावधी दि.३१/०८/२०१५ रोजी संपत असल्याने दि.२५/०८/२०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता आयोजित केलेली बैठक संपल्यानंतर एक तासानी बैठक बोलविण्यात आली. सदर बैठकीस खाली नमूद केल्याप्रमाणे सदस्य उपस्थित होते. या बैठकी मध्ये दि.२५/०८/२०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता आयोजित केलेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. - कुलगुरु	अध्यक्ष
२)	विभागीय सहसंचालिका, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्या
३)	डॉ. घुटे व्ही. बी.	सदस्य
४)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
५)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
६)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
७)	प्रा. डॉ. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
८)	डॉ. शिळीमकर टी. एन.	सदस्य
९)	डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर.	सदस्या
१०)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
११)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
१२)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
१३)	डॉ. शेख ए. ए.	सदस्य
१४)	श्री. गायकवाड बी. आर.	सदस्य
१५)	सौ. मोहिते-पाटील पी. पी.	सदस्या
१६)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१७)	श्री. नारकर एस. ए., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
१८)	श्री. माळी एस. के., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस प्रा. डॉ. पाटील टी. आर. यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- २३ जून, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 - ३१ जुलै, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव : २३ जून, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांतावरील केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

३१ जुलै, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २९ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] परीक्षा मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ३१ (३) (e) नुसार अधिष्ठाता नाही अशा प्राचार्यांचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ३१ (३) (e) नुसार परीक्षा मंडळावर दि.०६/११/२०११ रोजीच्या बैठकीत विषय क्र.११ अन्वये, व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. एम. एम. फरताडे यांचे नामनिर्देशन केले होते.

प्राचार्य डॉ. एम. एम. फरताडे यांचे दि.०६/०७/२०१५ रोजी अपघाती निधन झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. या रिक्त पदासाठी दि.१४ सप्टेंबर २००९ रोजीच्या शासन आदेशानुसार, खालीलप्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.

1. Other than Dean.
2. Shall possess Ph.D. degree, unless appointed before 13/10/2000.
3. Minimum 5 years experience as Principal.
4. Minimum 15 years experience of teaching.
5. Having worked for atleast 5 times as Paper Setter / Examiner / Moderator / Chairman / Co-ordinator of CAP at University exams.

वरीलप्रमाणे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ३१ (३) (e) नुसार प्राचार्य श्री. एस. के. पवार यांचे परीक्षा मंडळावर सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.

[०४] सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यांनी त्यांच्या संस्थेची संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव सोलापूर हे महाविद्यालय शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केलेला आहे.

उक्त संस्थेच्या संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव या महाविद्यालयास (एम. सी. ए. या अभ्यासक्रमास) ए. आय. सी. टी. ई. नवीन दिल्ली यांचे पत्र क्र. WEST/१-६४२१८८१/२०१०/NEW, dt.१३/०७/२०१० अन्वये व उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र.टीईएम-२०१० (१६५/१०) तांशि-४, दि.३०/०६/२०१० अन्वये शै. वर्ष २०१०-११ पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळालेली होती. त्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठाने संलग्निकरणाची सर्व कार्यवाही पूर्ण करुन संस्थेची संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव या नवीन महाविद्यालयास शै. वर्ष २०१०-११ पासून प्रथम संलग्निकरण दिलेले होते.

सदर महाविद्यालयाच्या (एम. सी. ए. या अभ्यासक्रमाच्या) संलग्निकरणाच्या नुतनीकरणास शै. वर्ष २०१४-१५ पर्यंत मान्यता आहे. परंतु सदर अभ्यासक्रमास सलग दोन वर्ष मंजूर प्रवेश क्षमतेएवढी विद्यार्थी संख्या नसल्यामुळे संस्थेने शै. वर्ष २०१५-१६ पासून सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यता प्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. श्री. पी. एम. दर्गोपाटील (सदस्य)
३. श्री. आर. एस. मेंते (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र ना-हरकत पमाणपत्र घेऊन विद्यापीठास जमा करण्याच्या अटीच्या अधिन राहून उपरोक्त महाविद्यालय शै. वर्ष २०१५-१६ पासून टप्पाटप्पाने बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

समितीने सुचविलेली अट पत्रान्वये महाविद्यालयास कळविण्यात आलेले होते. त्यास अनुसरुन महाविद्यालयाकडून अटीपूर्वता अहवाल या कार्यालयाकडे प्राप्त झालेले असून महाविद्यालयाने सदर अहवालामध्ये त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या दोन सहा. प्राध्यापक, एक ज्युनिअर क्लार्क, तीन शिपाई व एक गार्डनर यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. वास्तविक पाहता प्रस्तुत विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे त्यांच्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या एकूण ११ सहा. प्राध्यापकांचे अर्ज प्राप्त झालेले होते. प्राप्त तक्रार अर्जांना

अनुसरुन विहीत कार्यवाही करुन तक्रार निवारण समितीने घेतलेला निर्णय महाविद्यालयाला पुढील कार्यवाहीकरिता महाविद्यालयाला कळविण्यात आलेला असून सदरबाबत महाविद्यालयाने अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तसेच महाविद्यालयाने उपरोक्त पत्रासोबत फक्त दोनच प्राध्यापकांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. म्हणजेच महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र महाविद्यालयाने सादर केलेली नसल्याचे दिसून येते. सदरबाबत महाविद्यालयाल प्रस्तुत कार्यालयाच्या दि.२६/०६/२०१५ रोजीच्या पत्रान्वये महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावा अन्यथा सदरबाबत उद्भवणाऱ्या सर्व प्रश्नास व अडचणीस सर्वस्वी आपली संस्था जबाबदार राहिल असे करणेबाबत कळविण्यात आलेले आहे.

ए. आय. सी. टी. ई. नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणातर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.

सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. तथापि, विद्या परिषदेची बैठक दि.२३/०४/२०१५ रोजी संपन्न झालेली आहे व नजिकच्या काळात लवकर आयोजित होण्याची शक्यता नसल्याने विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर या संस्थेची संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून टप्पाटप्पाने बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मा. कुलगुरुमहोदयांनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर संचलित सिंहगड स्कुल ऑफ कॉम्प्युटर स्टडीज, केगाव, सोलापूर हे महाविद्यालय (एम. सी. ए. अभ्यासक्रम) शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याकामी म. वि. कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] उमा महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, उमा महाविद्यालय, पंढरपूर यांच्याकडून महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
श्री. पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर	उमा महाविद्यालय, पंढरपूर, ता. पंढरपूर, जि. सोलापूर	शै. वर्ष २०१५-१६	बी. बी. ए.	कायम विना अनुदानित

उमा महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. या अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन आदेश क्र.एनजीसी२००७ / (२०१७ /१७) / मशि-३, दि.०२ ऑगस्ट, २००७ अन्वये, शासनाची शै. वर्ष २००७-०८ पासून कायम विना अनुदानित तत्वावर मान्यता मिळालेली होती. प्रस्तुत विद्यापीठाने शासन मान्यतेच्या अनुषंगाने व स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून बी. बी. ए. या नवीन पदवी अभ्यासक्रमास प्रथम संलग्निकरणास शै. वर्ष २००८-०९ पासून मान्यता दिलेली होती.

परंतु सदर अभ्यासक्रमास आवश्यक असणारी विद्यार्थी संख्या उपलब्ध होत नसल्याने संस्थेने शै. वर्ष २०१५-१६ पासून बी. बी. ए. हा पदवी अभ्यासक्रम करीत असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमूद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदींची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय / विद्याशाखा / अभ्यासक्रम / विषय व अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ९२(३) अन्वये खालील समिती सदस्यांची स्थानिक चौकशी नियुक्त करण्यात आली होती.

१. डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
२. श्री. बी. बी. जगताप (सदस्य)
३. श्री. बी. व्ही. शेंडे (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील बी. बी. ए. हा शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ कायद १९९४ कलम ९२(३) मधील तदतूदीन्वये उमा महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम बंद करण्याची बाब दि.२३/०४/२०१५ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, विद्या परिषदेने ठराव क्र.११३(३) अन्वये सदर महाविद्यालयातील बी. बी. ए. अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषेस शिफारस केलेली आहे.

सबब, उमा महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: उमा महाविद्यालय, पंढरपूर या महाविद्यालयातील बी. बी. ए. हा अभ्यासक्रम शै. वर्ष २०१५-१६ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] विद्यापीठासाठी सन २०१५-१६ करिता कुरिअर सेवा वार्षिक दर करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठास टपालाची सेवा पुरविण्यासाठी सन २०१५-१६ कुरिअर सेवा वार्षिक दर करार करणे या कामाकरिता दै. संचार व दै. पुण्यनगरी या वर्तमानपत्रामध्ये तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दि.२६/०५/२०१५ रोजी निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. निविदा स्विकृतीची अंतिम तारीख दि.१५/०६/२०१५ होती. एकूण ३ (तीन) कुरिअर फर्मधारकांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. तांत्रिक निविदा दि.०४/०७/२०१५ रोजी निविदा उघडणे सदस्य फर्मचे प्रतिनिधी यांच्यासमोर उघडण्यात आल्या असता त्यामध्ये फक्त मे. तेज कुरिअर कोल्हापूर यांची निवदा पात्र झाली.

विद्यापीठाशी संलग्नित असणारी सर्व महाविद्यालये, महाराष्ट्र शासन, युजीसी व इतर टपाल प्राधान्याने व वेळेवर पाठविणे आवश्यक असून त्यासाठी कुरिअर सेवेची आवश्यकता आहे. उपरोक्त जाहिर निविदेमध्ये फक्त ३ (तीन) निविदाधारकांनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी एकच निवदा पात्र झाली आहे. सोलापूर विद्यापीठ हे सोलापूर शहरापासून ८ ते १० कि. मी. दूर असल्यामुळे इतर स्थानिक कुरिअर सेवा देणाऱ्या फर्म विद्यापीठास कुरिअर सेवा देण्यास व त्यासंबंधी निविदा दाखल करण्यास प्रतिसाद देत नाहीत असा गेल्या तीन वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन पात्र झालेली एकच निविदा स्विकारून पुढील कार्यवाही करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी समान लेखा संहितेमधील तरतूद APPENDIX I DP-Sr-६ (vi) (b-i) नुसार मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सदर तांत्रिक दृष्ट्या पात्र झालेली मे. तेज कुरिअर, कोल्हापूर यांची दराची निविदा खरेदी समितीचे सदस्य यांच्या समोर उघडण्यात आली असून दराचा तक्ता सोबत जोडला आहे. त्यानुसार विद्यापीठाला मे. तेज कुरिअर, कोल्हापूर यांच्याकडून कुरिअर सेवा घेण्याकरिता सन २०१५-१६ करिता वार्षिक दर करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठासाठी सन २०१५-१६ करिता मे. तेज कुरिअर, कोल्हापूर यांच्याकडून कुरिअर सेवा वार्षिक दर करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] पश्चिम विभागीय व राष्ट्रीयस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणा-या कलाकारांना तसेच विद्यार्थी संसद सदस्यांना व युवा महोत्सव समितीच्या सदस्यांना देण्यात येणारे ७५ नग ब्लेजर तयार करून घेण्याचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: पश्चिम विभागीय व राष्ट्रीयस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांना तसेच विद्यार्थी संसद सदस्यांना व युवा महोत्सव समितीच्या सदस्यांना देण्यात येणारे ७५ नग ब्लेजर खरेदी करण्यासाठी दि.२३/०६/२०१५ ते दि.०४/०८/२०१५ या दरम्यान स्थानीक वृत्तपत्रातून जाहीर निविदा देण्यात आली होती. त्यास अनुसरून एकूण ३९ दिवसांच्या कालावधीत एकच निविदा प्राप्त झाली. समानलेखा संहिता मधील नियम क्र.६ b(i) अन्वये नियमानुसार तीन पेक्षा कमी निविदा प्राप्त झाल्यास प्राप्त निविदा गृहित धरण्यास तसेच सदरची निविदा उघडण्याचे पूर्ण अधिकार मा. कुलगुरुमहोदय यांचे असल्याने दि.१०/०८/२०१५ रोजीच्या मान्यतेनुसार सदरची एकच निविदा उघडण्यात आली. निविदेत नमुद कपड्याचा नमुण्याचा विचार होता. रेमंड मेटी क्र.२६४३ या कापडात रु.१,६८०/- प्रति नगाप्रमाणे ब्लेजर सी. आर. चव्हाण सोलापूर यांच्याकडून खरेदी करण्याची शिफारस करण्यात आली. शिफारसीनुसार रेमंड मेटी कापडात रु.१,६८०/- प्रति नगाप्रमाणे ब्लेजर खरेदी करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पश्चिम विभागीय व राष्ट्रीयस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलाकारांना तसेच विद्यार्थी संसद सदस्यांना व युवा महोत्सव समितीच्या सदस्यांना देण्यात येणारे ७५ नग ब्लेजर सी. आर. चव्हाण सोलापूर यांच्याकडून रेमंड मेटी कापडात रु.१,६८०/- प्रति नग याप्रमाणे खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०८] हिंदी विषयातील पीएच. डी. संशोधन विद्यार्थी श्री. कानडे राजाराम दादा यांचा पात्रता दंडात ५०% सवलत मिळणेबाबतचा विनंती अर्ज व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: श्री. कानडे यांनी प्रस्तुत विद्यापीठामध्ये हिंदी विषयात डॉ. एम. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १ जानेवारी, २००८ अन्वये, पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली होती. परंतु श्री. कानडे यांच्याकडून वैयक्तिक अडचणीमुळे पीएच. डी. अभ्यासक्रमाचा पात्रता फॉर्म भरणे राहिला असून सद्यस्थितीत श्री. कानडे यांनी दंड भरण्यास योग्य ती सवलत देवून पात्रता फॉर्म स्विकारणेबाबत दि.२९ मे, २०१५ रोजीच्या अर्जान्वये विनंती केली होती. त्यास अनुसरून प्रस्तुत विभागाने श्री. कानडे यांना पात्रता अर्जाबाबत नियमाप्रमाणे रुपये १,२०,०५०/- दंड आकारणेची टिपणी सादर केली असता मा. कुलगुरुसो यांनी ५०% दंड माफ करून पात्रता अर्जाचे शुल्क रुपये ९००/- व दंड रुपये ५९,५७५/- अशी एकूण रक्कम रुपये ६०,४७५/- भरून घेणेबाबत आदेशित केल्याप्रमाणे प्रस्तुत विभागाने श्री. कानडे यांना संदर्भ पत्र क्र.SUS/ BCUD / PGBUTR /२०१४-१५/२४३८, दि.१६ जून, २०१५ अन्वये कळविले होते.

उपरोक्त कळविल्याप्रमाणे श्री. कानडे यांनी दि.२९ जून, २०१५ रोजीच्या विनंती अर्जान्वये पात्रता अर्जामध्ये सवलत देणेबाबत विनंती केली होती. त्यानुसार प्रस्तुत विभागाने त्यांना मा. कुलगुरुसो यांच्या आदेशानुसार यापूर्वीच पात्रता अर्जासाठी ५०% दंड माफ केलेला असल्याने रुपये ६०,४७५/- दंडात सवलत मिळणेबाबत केलेली त्यांची विनंती अमान्य करण्यात आली असल्याचे संदर्भ पत्र क्र.SUS/ BCUD/ PGBUTR/ २०१५-१६/३२१०, दि.०८ जुलै, २०१५ अन्वये कळविले आहे. त्यास अनुसरून श्री. कानडे यांनी रुपये ६०,४७५/- दंडात ५०% सवलत मिळणेबाबत पुनश्च: दि.२९ जुलै, २०१५ रोजीच्या अर्जान्वये विनंती केलेली असून श्री. कानडे यांचा विनंती अर्ज व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: हिंदी विषयातील पीएच. डी. संशोधन विद्यार्थी श्री. कानडे राजाराम दादा यांनी पात्रता दंडात सवलत मिळण्याबाबत केलेली विनंती स्विकारून यापूर्वी माफ केलेला दंड (५०% सवलत) विचारात घेता, उर्वरित शिल्लक दंडापैकी ५०% दंड माफ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] परीक्षेच्या गोपनीय कामकाज करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या मसुदयास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ सादर.

(टिपणी: व्यवस्थापन परिषदेच्या दि.१९/८/२०१४ रोजीच्या विषय क्र. १४ (२) अन्वये परीक्षा विभागातील गोपनीय प्रकारची कामे ही अति संवदेनशील व गोपनीय प्रकारची असल्याने सदरचे कामकाज कोणाकडून करून घ्यावे व या कामकाजाबाबतचे दर काय असावे हे ठरविण्याचे अधिकार मा. कुलगुरुंना देण्याचे ठरले व त्यानुसार इतर विद्यापीठाप्रमाणे गोपनीय कामाबाबतचे Ordinance तयार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली होती.

त्यानुसार दि.१४/८/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या विषय क्र. ३ (१) अन्वये सदर गोपनीय कामकाजासाठीच्या अध्यादेशाचा मसुदा विचारार्थ सादर केला असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव क्र. ३ (१) परीक्षेच्या गोपनीय कामकाज करण्या संदर्भात तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाचा मसुद्यास व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, परीक्षेच्या गोपनीय कामकाज करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या मसुदयास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस विचारार्थ सादर).

ठराव: परीक्षेच्या गोपनीय कामकाजसंदर्भात तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या मसुद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१०] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम २८(सीसी) नुसार सन २०१४-१५ चे लेखापरिक्षीत लेखे व लेखापरीक्षण अहवाल अधिसभेत मान्यतेकरिता शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने संवैधानिक लेखा परीक्षण म्हणून M/s. TAP & Associates, Solapur यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे लेखापरीक्षण करून अहवाल या विभागास सादर करण्यात आलेला आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

Account Code १.५० (g), (h) नुसार वित्त व लेखा समितीने नियुक्त केलेली उपसमिती ही सदरचे आक्षेप व लेखापरीक्षण अहवाल अंतिम करून वित्त व लेखा समिती शिफारस करेल, त्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतूद १४(७) नुसार वित्त व लेखा समितीच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी श्री. बी. आर. गायकवाड व डॉ. ए. ए. शेख यांची सदर उपसमितीवर सदस्य म्हणून नामनिर्देशन केले होते. सदर उपसमितीने दि.०७/०८/२०१५ रोजी उपस्थित केलेल्या आक्षेपावर सनदी लेखापाल यांचेशी सविस्तर चर्चा करून संबंधित विभागाने सादर केलेली आक्षेप संदर्भातील कागदपत्रे सनदी लेखापाल यांना दाखविण्यात आली. चर्चेअंती काही आक्षेप वगळण्यात येवून लेखापरीक्षण अहवाल अंतिम करण्यात आला.

अंतिम लेखापरीक्षण अहवाल सनदी लेखापाल M/s. TAP & Associates, Solapur यांनी कार्यालयास्तव सादर केलेला आहे.

सदरचा लेखापरीक्षण अहवाल व लेखापरीक्षीत लेखे दि.१४/०८/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीमध्ये सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव क्र.३(२): “विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ७५(२) (e) नुसार अहवाल व्यवस्थापन परिषदेसमारे सादर करणेस शिफारस करण्यात आली.”

सबब, वित्त व लेखा समितीने शिफारस केलेले सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षीत लेखे व लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम २८(सीसी) नुसार व सोलापूर विद्यापीठ परिनियम क्र.४७४ (६) अन्वये अधिसभेस शिफारस करण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम २८(सीसी) नुसार सन २०१४-१५ चे लेखापरिक्षीत लेखे व लेखापरीक्षण अहवाल अधिसभेस मान्यतेकरिता केलेली शिफारस सर्वानुमते स्विकारून तशी अधिसभेस शिफारस करण्यात आली.

[११] प्रस्तुत विद्यापीठामार्फत “सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार” करीता प्राप्त झालेले प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या वतीने छाननी समितीस शिफारस केल्याची बाब व शिफारस केलेल्या प्रस्तावाची तपासणी करुन पुरस्काराकरिता अंतिम व्यक्तिची निवड करण्यास्तव मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने म. वि. अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये डॉ. टी. एन. शिळीमकर यांचे नाव समिती सदस्य म्हणून नामनिर्देशन केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: सन २०१५ पासून प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापन दिनी (१ ऑगस्ट)रोजी प्रस्तुत विद्यापीठाकडून राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषी, उद्योग व व्यापार आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून त्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या व त्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय योगदान (Outstanding / Extraordinary contribution) देणाऱ्या व्यक्तीस सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार द्यावयाचे आहे.

सदरबाबत उक्त पुरस्काराकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावलीला व्यवस्थापन परिषेने दिलेल्या मान्यतेला अनुसरुन सदर पुरस्काराकरिता अर्ज मागविण्याकरिता दि.१२/०५/२०१५ रोजीच्या दै. दिव्यमराठी, दि.१४/०५/२०१५ रोजीच्या दै. सकाळ व दि.१५/०५/२०१५ रोजीच्या दै. लोकमत या वर्तमानपत्रांमध्ये सदर पुरस्काराकरिता जाहिर आवाहन करण्यात आलेले होते. तसेच सदर जाहिर आवाहन प्रस्तुत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात आलेले होते. सदर जाहिर आवाहनामध्ये दि.१५/०६/२०१५ पर्यंत अर्ज विहित नमुन्यात सादर करणेबाबत / शिफारस करणेबाबत नमूद केलेले होते. तथापि, दिलेल्या मुदतीमध्ये फक्त दोनच अर्ज प्राप्त झालेले असल्यामूळे पुनश्च: प्रशासकीय मान्यता घेवून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर आवाहन दि.३०/०६/२०१५ पर्यंत प्रस्ताव सादर करणेबाबत कळविण्यात आलेले होते.

उपरोक्त जाहिर आवाहनाला अनुसरुन सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्काराकरिता प्रस्तुत कार्यालयाकडे खालील प्रमाणे एकूण चार अर्ज प्राप्त झालेले होते.

अ.क्र	शिफारस कर्त्याचे नाव	ज्याची जीवन गौरव पुरस्काराकरिता शिफारस केलेली आहे त्या व्यक्तीचे नाव
१.	स्वतः	श्री. सुरेश नाना शेंडे
२.	दिपकराव साळुंखे पाटील	डॉ. एस. डी. कदम
३.	डॉ. प्रकाश जोशी	श्री. अच्युत श्रीधर गोडबोले
४.	स्वतः	श्री. फुलचंद जरिचंद नागटिळक

सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्काराबाबत तयार करण्यात आलेल्या नियमावलीमध्ये मुद्या क्र.०४ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

मुद्या क्र.४ - नामनिर्देशन पध्दत: सदरील पुरस्कारासाठी मा. व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेल्या पाच नावामधून एका व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीचे गठण केले जाईल. सदर त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष हे सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु असतील, अन्य विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु व सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले एक सदस्य हे सदर समितीचे सदस्य असतील. पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन व्यवस्थापन परिषद ५ अर्जाची शिफारस उपरोक्त समितीकडे करेल.

- उक्त मुद्दा पाहता व्यवस्थापन परिषद प्राप्त एकूण अर्जापैकी पाच नावाची शिफारस छाननी समितीकडे करेल व त्या पाच अर्जाची तपासणी करुन छाननी समिती सदर पुरस्काराकरिता एकाची निवड करेल. तथापि, प्रस्तुत कार्यालयाकडे सदर पुरस्काराकरिता फक्त चारच अर्ज प्राप्त झालेले असल्यामुळे सदर प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर सादर न करता थेट छाननी समितीसमोर सादर करण्यात आलेले आहेत.
- तसेच उपरोक्तप्रमाणे प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन सदर पुरस्काराकरिता एकाची निवड करण्याकरीताच्या समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेले एक सदस्य आहेत. तथापि व्यवस्थापन परिषदेची आगामी बैठक दि.२१/०७/२०१५ रोजी होणार असल्यामुळे व सदरचा पुरस्कार प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापन दिनी म्हणजेच १ ऑगस्ट, २०१५ रोजी द्यावयाचा असल्यामुळे सदरबाबत सर्व कामे विहित मुदतीत होणे आवश्यक असल्यामुळे छाननी समितीवर व्यवस्थापन परिषदेची सदस्य डॉ. टी. एन. शिळीमकर यांचे नामनिर्देशन मा.कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेले आहे. उपरोक्तप्रमाणे प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता खालील समिती नियुक्त करण्यात आलेली होती.

१	मा. कुलगुरु	अध्यक्ष (प्रस्तुत विद्यापीठाचे कुलगुरु)
२	प्रा. (डॉ.) वसंत शिंदे (कुलगुरु, डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर आणि संशोधन संस्था, अभिमत विद्यापीठ, पुणे)	सदस्य (इतर विद्यापीठाचे आजी किंवा माजी कुलगुरु)
३	डॉ. टी. एन. शिळीमकर	सदस्य (व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेला व्यवस्थापन परिषदेचा एक सदस्य)

सबब,

१. सदर पुरस्काराकरीता फक्त चार प्रस्ताव प्राप्त झालेले असल्यामुळे सदरचे प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर न नेता (प्रस्तावांची संख्या पाच पेक्षा कमी असल्यामुळे) थेट छाननी समितीसमोर सादर केल्याची बाब माहितीस्तव सादर.
२. सदर पुरस्काराकरीता प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन व्यक्तीची निवड करण्याकामी छाननी समितीमध्ये व्यवस्थापन परिषदेचा एक प्रतिनिधी म्हणून डॉ. टी. एन. शिळीमकर यांचे नामनिर्देशन मा. कुलगुरुमहोदयांनी म. वि. अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठामार्फत “सोलापूर विद्यापीठ गौरव पुरस्कार” करिता प्राप्त झालेले प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या वतीने छाननी समितीस शिफारस केल्याची बाब व शिफारस केलेल्या प्रस्तावाची तपासणी करुन पुरस्काराकरिता अंतिम व्यक्तीची निवड करण्यास्तव मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने म. वि. अधिनियम १९९४ कलम १४(७) अन्वये डॉ. टी. एन. शिळीमकर यांचे नाव समिती सदस्य म्हणून नामनिर्देशन केल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[१२] संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदांची जाहिरात प्रस्तुत विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसाठी रक्कम रु.१,०००/- इतके दर आकारणी करणेबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी:- विद्यापीठ संलग्न अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल व शा. शि. संचालक ही रिक्त पदे भरणेसाठी संलग्न महाविद्यालयांना विद्यापीठ विशेष कक्षाकडून जाहिरातीचा मसूदा मंजूर करुन दिला जातो.

समाजात विद्यापीठ संकेतस्थळाचा वापर मोठया प्रमाणात होत असल्याने, संलग्न महाविद्यालयातील रिक्त शिक्षकीय पदांची जाहिरात विद्यापीठ संकेतस्थळावर प्रकाशित केल्यास त्याचा बराच फायदा संलग्न महाविद्यालयास होईल. यास्तव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर त्यांचे संलग्न महाविद्यालयांची जाहिरात त्यांचे संकेतस्थळावर प्रकाशित करत असल्याने, याबाबत त्यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता, व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनुसार संलग्न महाविद्यालयांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून रक्कम रु.१,०००/- इतके दर आकारणी केली जाते असल्याचे त्यांनी सांगितले.

सदरची बाब विचारात घेता, प्रस्तुत विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांना जर त्यांचे महाविद्यालयातील शिक्षकीय पदाची जाहिरात प्रस्तुत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावयाची असल्यास त्यांना रक्कम रु.१,०००/- इतके दर आकारणी करणेबाबत मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्यावतीने मान्यता दिलेली आहे.

सबब, संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदांची जाहिरात प्रस्तुत विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसाठी रक्कम रु.१,०००/- इतके दर आकारणी करणेबाबत मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: संलग्न महाविद्यालयातील शिक्षकीय पदांची जाहिरात प्रस्तुत विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करणेसाठी रक्कम रु.१,०००/- इतके दर आकारणी करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१३] विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या e-Transcript व e-Verification करिता आकारावयाचे शुल्क व या संदर्भातील केलेला MOU माहितीस्तव.

(टिपणी: विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक व रोजगार विषयक कामासाठी Transcript Certificate ची आवश्यकता भासते सद्यस्थितीमध्ये सदरची प्रक्रिया ही पोस्टाद्वारे विद्यार्थ्यांनी विनंती केल्यानंतर पार पाडली जाते. Transcript मागणी करणारे बहुतांश विद्यार्थी हे देशाबाहेर वास्तव्यास असतात. त्यामूळे विद्यापीठांशी पत्रव्यवहार करताना अडचणी निर्माण होतात व या प्रक्रियेकरिता विलंबही होत असतो. सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून कमीत कमी रु.८००/- इतके आहे. (Rs.१००/- for each copy of Statement of Marks of each year (each Part / Semester / per attempt) यामध्ये टपालाचा खर्च समाविष्ट नसल्याने विद्यापीठास टपालाचा खर्च करावा लागतो. तसेच विद्यार्थ्यांस व्यक्तीशः विद्यापीठात येवून सदरची कार्यपध्दती करावी लागत असल्यामूळे त्यांचा वेळ, श्रम व पैसा याचा अपव्यय होतो.

या सर्व बाबींचा विचार करता त्वरीत Transcript Certificate (प्रतिलिपी प्रमाणपत्र) प्राप्त व्हावे याकरिता College of Engineering यांनी Truecopy Credential Pvt. Ltd, Pune यांच्याकडून ऑनलाईन कार्यपध्दती विकसीत केलेली असून त्याद्वारे ते विद्यार्थ्यांना Digital Sngnature द्वारे Transcript Certificate तयार करून पाठवित आहेत.

वरीलप्रमाणे कार्यपध्दती सोलापूर विद्यापीठाने अवलंबावी असे वाटत असल्यामूळे सध्या प्रचलित असलेल्या Transcript Certificate सोबत E-Transcript व E-Verification ही सेवा विद्यार्थ्यांना देण्याकरिता विद्यार्थ्यांकडून पूर्वीप्रमाणे घेण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ करणे आवश्यक आहे.

सबब, Truecopy Credential Pvt. Ltd, Pune यांचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ कार्यालयामार्फत कंपनीची चर्चा करून मा. कुलगुरुमहोदय यांच्या पदवानगीने कंपनीसोबत (MOU) करारपत्र करण्यात आले आहे. सदर बाबीस मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिलेली आहे.

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या e-Transcript व e-Verification करिता आकारावयाचे शुल्क व या संदर्भातील केलेला MOU माहितीस्तव).

ठराव: विद्यार्थ्यांना देण्यात येणारे e-Transcript व e-Verification या कागदपत्रांकरिता आकारावयाचे शुल्क व या संदर्भातील करारपत्र करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी दिलेली मान्यता व केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१४] विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद स्थापन करण्याच्या तारखेबाबत मा. कुलगुरुंनी केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा ४०(२) (b) व विद्यापीठ परिनियम क्र.S.४४६ नुसार विद्यापीठ विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यासाठी तारीख निश्चित करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागते. विद्यार्थी परिषद स्थापन करण्यासाठी तारीख निश्चित करण्याबाबत विद्यापीठ परिनियम क्र.S.४४६ ची तरतूद खालीलप्रमाणे आहे

The Principal shall finalize the nomination of the student memebbers and other namely, one lecturer on the basis of his / her interest and experience in the stutdents welfare activities, one sr. Division NCC officer, on NSS Programme officer, and the Director of Sports and Physical Education, if any, on the Students Council as per the provision in Section ४० (२) (b) and declare the Students Council, duly formed on a date fixed by the Management Coucil.

अ.क्र.	प्रक्रियेचे नाव	महाविद्यालयातील स्तर	विद्यापीठ अधिविभाग स्तर
	महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्याची तारीख	१४/०७/२०१५	१४/०७/२०१५
१)	महाविद्यालये विद्यार्थी मंडळाची स्थापनेची घोषणा	०५/०८/२०१५	०५/०८/२०१५
२)	सचिव पदाची निवडणूक	१३/०८/२०१५	१३/०८/२०१५
३)	सचिवासाठीचा प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख	१९/०८/२०१५	
४)	विद्यापीठ विद्यार्थी मंडळाची घोषणा	२६/०८/२०१५	
५)	विद्यापीठ सचिव व अध्यक्ष पदाची निवडणूक	०५/०९/२०१५	

उपरोक्त तारखा संलग्न महाविद्यालयांना त्वरीत आवश्यक असल्याने महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ च्या कलम १४(७) नुसार मा. कुलगुरुमहोदय यांनी दि.०५/०८/२०१५ या तारखेर विद्यार्थी मंडळ स्थापनेची घोषणा करणेबाबत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार कार्यालयाचे जावक क्र. सोविसो/विद्यार्थी कल्याण/२०१५-१६/३४७६, दि.१४/०७/२०१५ अन्वये सर्व संलग्न महाविद्यालयांना याबाबत अवगत करण्यात आले आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी परिषद स्थापन करण्याच्या तारखेबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी दिलेल्या मान्यतेची केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरुमहोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१५(१)] दि.१४/०८/२०१५ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत देव स्पोर्टस् वेअर यांचेकडून खेळाडूसाठी गणवेश खरेदी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागातर्फे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ / पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यापीठ संघाच्या खेळाडूंना प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षीही विद्यापीठामार्फत ट्रॅकसूट व स्पोर्टस् कीट्स खरेदी करण्यासाठी ई-निविदा काढण्यात आली होती व <http://su.digitaluniversity.ac> व www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दि.१०/०६/२०१५ पासून उपलब्ध करण्यात आली होती.

उपरोक्त प्रमाणे निविदा सादर करण्याचा दि.०२/०७/२०१५ रोजी किती निविदा आल्या याबाबत तपासणी केली असता एकच निविदा आल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार त्याच दिवशी प्रथम मुदतवाढ घेवून दि.१३/०७/२०१५ करण्यात होती. दि.१३/०७/२०१५ रोजी निविदा बाबत तपासणी केली असता. त्यात ही एकच निविदा आल्याचे दिसून आले. त्यानंतर दि.१५/०७/२०१५ रोजीच्या टिपणी अन्वये द्वितीय मुदतवाढ घेण्यात आली. त्यात निविदा सादर करण्याची अंतिम तारीख दि.२२/०७/२०१५ होती. त्यानुसार निविदा किती आल्या याबाबत तपासणी करण्यात आली. तरी ही एकच निविदा आल्याचे निदर्शनास आले दराची निविदा उघडण्यात आली असून त्याच्या दराचा तक्ता जोडला आहे.

AIU प्रमाणे होणारे विविध खेळाचे सामने दि.१ सप्टेंबर, २०१५ पासून सुरु होणार आहेत. यापुर्वी संबंधित खेळाडूंना गणवेश देणे आवश्यक असल्याने व नजिकच्या काळात खरेदी समितीची बैठक होणार नसल्याने दि.११/०८/२०१५ रोजी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये, मा. कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली असून, सदरचा विषय दि.१४/०८/२०१५ रोजी वित्त व लेखा समितीपुढे ठेवण्यात आला होता. सदर विषयास वित्त व लेखा समितीने ठराव क्र.३ अन्वये, देवा स्पोर्टस् वेअर यांच्याकडून ट्रॅकसूट व क्रीडा किट्स खरेदीची व विषय व्यवस्थापन परिषदेस ठेवण्याची शिफारस केली आहे.

सबब, दि.१४/०८/२०१५ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत देव स्पोर्टस् वेअर यांच्याकडून खेळाडूसाठी गणवेश खरेदी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: दि.१४/०८/२०१५ रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत देव स्पोर्टस् वेअर यांच्याकडून खेळाडूसाठी गणवेश खरेदी करण्यासाठी केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(२)] राज्य शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मिळालेल्या अनुदानातून घेतलेल्या स्थावर मालमत्तेवर आकारण्यात येणाऱ्या घसारा (Depreciation) बाबत सुधारीत पद्धत अवलंबवण्याबाबतची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठास राज्य शासन / विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान प्राप्त झाले आहे. सदर अनुदानातून घेण्यात आलेल्या स्थावर मालमत्तेवर घसारा (Depreciation) आकारून सदरची रक्कम खर्ची टाकण्यात येते व त्या रकमे इतक्या निधीची गुंतवणूक करण्यात येते. दि.३१ मार्च, २०१५ पर्यंत राज्य शासन व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडून मिळालेल्या अनुदानातून घेतलेल्या मालमत्तेवर घसारा (Depreciation) खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	अनुदान	रुपये
१)	विद्यापीठ अनुदान आयोग (UGC)	१५,२४,४३३/-
२)	राज्य शासन	२,००,८७,३३२/-

वरील प्रमाणे रु.२,१६,११,७६५/- रकमेचा घसारा खर्ची टाकण्यात आलेला आहे व तितक्याच रकमेची घसारा निधीमध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे.

अनुदानातून घेतलेल्या मालमत्तेवर घसारा खर्ची न टाकता त्यांचे समायोजन दर वर्षी अनुदानात करण्यात यावे अशी तरतूद I. A. S. च्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये करण्यात आली आहे.

सबब, (१) दि.३१ मार्च, २०१५ पर्यंत अनुदानातून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ते वरील घसारा (Depreciation) रु.२,१६,११,७६५/- ही रक्कम घसारा निधीतून वजा करून त्याच समायोजन विद्यापीठाच्या नफा / तोटा (Income - Expenditure) निधी मध्ये करण्याची व त्याच बरोबर तेवढ्याच रकमेची गुंतवणूक विद्यापीठाच्या घसारा निधीतून करण्यात आलेली आहे ती गुंतवणूक विद्यापीठाच्या निधीत वर्ग करण्याची बाब विचारार्थ.

(२) त्याच प्रमाणे आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून अनुदानातून घेतलेल्या स्थावर मालमत्तेवर घसारा अनुदानातून समायोजन करण्याची दि.१४/०८/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या सभेमध्ये सादर केले असता, खालील प्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव क्र. ३ (३) : दि.३१ मार्च २०१५ पर्यंत अनुदानातून खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ते वरील घसारा (Depreciation) रु.२,१६,११,७६५/- ही रक्कम घसारा निधीतून वजा करून त्याच समायोजन विद्यापीठाच्या नफा / तोटा (Income- Expenditure) निधी मध्ये करण्याची व त्याच बरोबर तेवढ्याच रकमेची गुंतवणूक विद्यापीठाच्या घसारा निधीतून करण्यात आलेली आहे ती गुंतवणूक विद्यापीठाच्या निधीत वर्ग करण्याची व त्याच प्रमाणे आर्थिक वर्ष २०१५-१६ पासून अनुदानातून घेतलेल्या स्थावर मालमत्तेवरील घसारा अनुदानातून समायोजन करण्याची व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, वित्त व लेखा समितीने शिफारस केल्याप्रमाणे स्थावर मालमत्तेवरील घसारा अनुदानातून समायोजन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: राज्य शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मिळालेल्या अनुदानातून घेतलेल्या स्थावर मालमत्तेवर यापूर्वी आकारण्यात येणाऱ्या घसारा (Depreciation) पध्दती ऐवजी सुधारीत पद्धत अवलंबवण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(३)] सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता प्रशासकीय व अधिविभागासाठी लेखन सामुग्री खरेदीचा वार्षिक दरकरार स्विकारावयाच्या प्रस्तावाबाबत.

(टिपणी: सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता प्रशासकीय व अधिविभागासाठी लेखन सामुग्री खरेदीकरिता चार पुरवठादाराबरोबर करार करण्यात आलेला असून सदरचा दरकरार ऑगस्ट २०१५ अखेर संपणार आहे. त्यामुळे सन २०१५-१६ या वर्षाकरिता लेखन सामुग्री खरेदी वार्षिक दरकरार करण्यासाठी दि.१७/०७/२०१५ रोजी दै. पुढारी या वर्तमानपत्रातून जाहीर ई-निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच बरोबर विद्यापीठाच्या संकेतस्थळ <http://su.digitaluniversity.ac> व महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

लेखन सामुग्रीसाठी खालील प्रमाणे तीन फर्मनी निविदा सादर केल्या असून दराचा तौलनिक तक्ता सोबत जोडला आहे.

१.	विक्रांत पेपर्स अँड स्टेशनर्स, सोलापूर
२.	ताटीज एंटरप्राईजेस, सोलापूर
३.	भक्ती मल्टी सर्व्हिसेस, सोलापूर

नजिक काळात खरेदी समितीची बैठक होणार नसल्याने लेखन सामुग्रीची संकुले / प्रशासकीय विभागास आवश्यकता असल्याने ती खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे खरेदी समितीच्या वतीने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील तरतुद १४ (७) नुसार मा.कुलगुरु महोदय यांनी मान्यता दिली आहे.

सबब, तुलनात्मक तक्त्यानुसार फर्मने दिलेल्या साहित्यनिहाय दरातील न्यूनतम दर असलेल्या फर्मसोबत लेखन सामुग्री खरेदीसाठी वार्षिक दरकरार करण्याचा प्रस्ताव दि.१४/०८/२०१५ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या सभेमध्ये सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव क्र. ३(५): सोबत जोडलेल्या तुलनात्मक तक्त्यानुसार न्यूनतम दर असलेल्या फर्मसोबत लेखनसामुग्री खरेदीसाठी वार्षिक दरकरार करण्याची व सदर खरेदीचा खर्च हा वित्त व लेखा विभागाच्या Stationary Exp तरतुद रु. ९ लाख या अंदाजपत्रकीय शिर्षकामधून खर्ची टाकण्यास व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, वित्त व लेखा समितीने शिफारस केल्याप्रमाणे तुलनात्मक तक्त्यानुसार फर्मने दिलेल्या साहित्यनिहाय दरातील न्यूनतम दर असलेल्या फर्मसोबत लेखन सामुग्री खरेदीसाठी वार्षिक दरकरार करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता प्रशासकीय व अधिविभागासाठी लेखन सामुग्री खरेदीचा वार्षिक दरकरार स्विकारावयाच्या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(४)] विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकांच्या नियुक्तीबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील ७५ (२) (छ) (४) नुसार, व्यवस्थापन परिषदेने नियुक्त लेखापरीक्षकाकडून विद्यापीठ लेख्यांची लेखापरीक्षा करून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारांचे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करावयाची असल्याने दि.२९/०५/२०१५ रोजीच्या टिपणी अन्वये सनदी लेखापाल निवडीसाठी वित्त व लेखा समिती मधील सदस्य डॉ. ए. ए. शेख व श्री. बी. आर. गायकवाड यांची उपसमिती मा.कुलगुरु यांच्या मान्यतेने नियुक्त करण्यात आली होती.

उपरोक्त समितीने उपस्थित सर्व सनदी लेखापाल सोबत विद्यापीठ व शिक्षणक्षेत्रातील लेखापरीक्षणाचा अनुभव, अपेक्षित फी व लेखापरीक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेला सेवक वर्ग इत्यादी बाबत सखोल चर्चा करून विद्यापीठाचे सन २०१४-१५ या वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तीन सनदी लेखापालाची नावे अंतिम करून शिफारस केली होती.

दि.२३/०६/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने ठराव क्र. १३ (२) अन्वये विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी M/s T A P & Associates, Solapur यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यास व या आर्थिक वर्ष लेखापरीक्षणासाठी रु.५१,०००/- (सर्व करासहीत) ऑडीट फी आदा करण्यास मान्यता देण्यात आली होती.

M/s. T A P & Associates, Solapur यांनी विद्यापीठाचे सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करून त्यांनी अहवाल वेळेत सादर केला आहे. सदर अहवालास वित्त व लेखा समितीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

आता विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. M/s. T A P & Associates, Solapur यांनी सन २०१५-१६ करिता पुर्ननियुक्ती व फी मध्ये १०% वाढ मिळणेबाबत ईमेलद्वारे विनंती केली आहे. सोबत ईमेल जोडला आहे.

सबब, M/s. T A P & Associates, Solapur यांनी ईमेलद्वारे विनंती केले नुसार त्यांची विद्यापीठाचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती व फी मध्ये १०% वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: M/s. T A P & Associates, Solapur यांनी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणाचे काम समाधानकारकपणे केल्यामुळे त्यांना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्यासाठी पुर्ननियुक्ती देण्यास व त्यांच्या पूर्वीच्या रु.५१,०००/- (सर्व करासहीत) या फीमध्ये १०% वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(५)] राष्ट्रीय अनार अनुसंधान केन्द्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची १५० mm dia. D. I. K-९ पाईपलाईन विद्यापीठाच्या ४८२ एकर व ३५.५ एकर हद्दीतून टाकण्यास परवानगी देण्याची व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: संचालक, राष्ट्रीय अनार अनुसंधान केन्द्र, सोलापूर यांनी संशोधन केंद्रासाठी, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची १५० mm dia. D. I. K-९ पाईपलाईन सोलापूर विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्याची परवानगी मिळणेबाबत दि.०६/०८/२०१५ रोजी कळविले आहे.

त्यानुसार राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर येथील शासनाने मंजूर केलेल्या पाईप लाईन टाकण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरण यांचेमार्फत होणार असून सदरची पाईपलाईन विद्यापीठाच्या ४८२ एकर जमिनीतून तसेच ३५.५ एकर जमिनीतून घेणार असल्याने विद्यापीठाची परवानगी देण्याबाबत कळविले आहे. राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्रास पाकणी येथून होणारा पाणी पुरवठा योजना पाईपलाईन विद्यापीठाच्या ४८२ एकर जमिनीतून तसेच ३५.५ एकर जमिनीच्या विद्यापीठ हद्दीतून टाकणेस परवानगी देण्याबाबत दि.१७/०८/२०१५ रोजीच्या टिपणीनुसार मा. कुलगुरु महोदय यांची मान्यता घेण्यात आलेली आहे.

सबब, राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची पाईपलाईन ४८२ एकर व ३५.५ एकर जागेतून विद्यापीठाच्या हद्दीतून टाकण्यास परवानगी देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: राष्ट्रीय अनार अनुसंधान केन्द्र, सोलापूर कार्यालयासाठी पाण्याची १५० mm dia. D. I. K-९ पाईपलाईन विद्यापीठाच्या ४८२ एकर व ३५.५ एकर हद्दीतून टाकण्यास भविष्यात जर पाईपलाईन दुरुस्तीसाठी जमिन खोदावी लागली तर ती जमिन पूर्व स्थितीत आणण्याच्या आणि कंपाऊंड वॉल खालून पाईप जात असताना त्या ठिकाणी सिमेंट कॉक्रेटने भराव टाकून पाईपलाईन घेऊन जाण्याच्या अटीवर परवानगी देण्यास सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

[१५(६)] प्रस्तुत विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाच्या तयारीकरिता "विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामाची कामे" मजुर सहकारी संस्थेकडून करुन घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाच्या तयारीकरिता विद्यापीठ परिसरात विविध बांधकामे करणे आवश्यक आहे. दि.०९, १०, ११ व १२ सप्टेंबर रोजी नॅक मूल्यांकन कमिटी भेट देणार असून त्याकरिता विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामे करणे आवश्यक आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम रु.
१)	संगणकशास्त्र संकुलाच्या बाजूस वाहनतळ बनविणे.	रु.२.९० लक्ष
२)	विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावर शेड व खोलीच्या नुतनीकरणाचे काम करणे.	रु.२.२० लक्ष
३)	व्ही. आय. पी. अतिथिगृह समोरील रस्त्याचे BBM डांबरीकरण करणे.	रु.२.९५ लक्ष
४)	मुलांचे वसतिगृह व कॅन्टीनचे रस्त्याचे काम करणे.	रु.२.९० लक्ष
५)	संगणकशास्त्र संकुल इमारती समोरील रस्त्याचे काम करणे.	रु.२.९५ लक्ष
६)	रंगभवन, अभ्यास केंद्र येथील paving block व फरशा व इतर दुरुस्तीचे कामे करणे.	रु.२.८० लक्ष

वरीलप्रमाणे सर्व कामे नॅक मूल्यांकनापूर्वी करणे आवश्यक असल्याने व नजीकच्या काळात बांधकाम समितीची बैठक नियोजित नसल्याने मा. कुलगुरुंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) अन्वये बांधकाम समितीच्या वतीने वरील कामास मान्यता दिलेली आहे.

वर नमूद केलेली विविध कामे करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनाच्या तयारीकरिता खालीलप्रमाणे "विद्यापीठ परिसरातील विविध बांधकामाची कामे" मजुर सहकारी संस्थेकडून करुन घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	कामाचे नाव	अंदाजपत्रकीय रक्कम रु.
१)	संगणकशास्त्र संकुलाच्या बाजूस वाहनतळ बनविणे.	रु.२.९० लक्ष
२)	विद्यार्थ्यांच्या खेळाच्या मैदानावर शेड व खोलीच्या नुतनीकरणाचे काम करणे.	रु.२.२० लक्ष
३)	व्ही. आय. पी. अतिथिगृह समोरील रस्त्याचे BBM डांबरीकरण करणे.	रु.२.९५ लक्ष
४)	मुलांचे वसतिगृह व कॅन्टीनचे रस्त्याचे काम करणे.	रु.२.९० लक्ष
५)	संगणकशास्त्र संकुल इमारती समोरील रस्त्याचे काम करणे.	रु.२.९५ लक्ष
६)	रंगभवन, अभ्यास केंद्र येथील paving block व फरशा व इतर दुरुस्तीचे कामे करणे.	रु.२.८० लक्ष

[१५(७)] मा. आ. कु. प्रणितीताई शिंदे यांचे दि.२२/०८/२०१५ यांचे पत्राबाबत परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. आ. कु. प्रणितीताई शिंदे यांनी त्यांच्या दि.२२/०८/२०१५ च्या मा. कुलगुरु महोदयांना पाठविलेल्या पत्रानुसार सोलापूर शहर जिल्ह्यात दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांना चारा, शेतीला पाणी नसल्यामुळे उत्पन्न काहीही नाही. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात जी परीक्षा शुल्क द्यावे लागते ती माफ करण्यात यावी. मागच्या वर्षी अशाच दुष्काळ पडला होता. त्यावेळेस फी माफ करण्यात आली होती. तरी सोलापूर शहर - जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची परीक्षा फी करावी अशी आग्रहाची विनंती केली आहे. सदरील बाब दि.२४/०८/२०१५ च्या बैठकीत मा. परीक्षा मंडळाच्या विचारार्थ ठेवली असता, परीक्षा मंडळाने सदरील बाब व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केली आहे.

सबब, मा. आ. कु. प्रणितीताई शिंदे यांचे दि.२२/०८/२०१५ यांच्या पत्राबाबत परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: मा. आ. कु. प्रणितीताई शिंदे व श्री. गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, NSUI विद्यार्थी संघटना यांच्या दि.२२/०८/२०१५ च्या पत्राबाबत परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(८)] प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन स्थलांतर दाखला (Migration Certificate) करण्यासाठी विहित प्रक्रिया करून घेण्याबाबत व त्याकरीता Student कडून अतिरिक्त रु.१०/- इतके शुल्क स्वीकारणेस परीक्षा मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. उपसचिव, उच्च व तंत्र शिक्षण, मंत्रालय मुंबई यांनी त्यांचे पत्र क्र. औचिमु २०१५/प्र.क्र.४९/विशि-३ दि.१८/४/२०१५ अन्वये ई-प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना मायगेशन सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार प्रस्तुत विद्यापीठाच्या एमकेसीएल अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमाकरीता ऑनलाईन पध्दतीने मायगेशन सर्टिफिकेट अर्ज करावयाची कार्यप्रणाली सुरु करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

तसेच एमकेसीएल अंतर्गत नसलेल्या (कोअर व ऑफलाईन प्रणाली) अभ्यासक्रमासाठी संगणकीय काऊंटर या माध्यमातून ऑनलाईन पध्दतीने मायगेशन सर्टिफिकेट मागविण्याची कार्यप्रणाली करून घ्यावे लागणार आहे. त्यास अनुसरून Google application अंतर्गत feecounter.com, Pune या फर्मच्या प्रतिनिधी समवेत चौकशी केली असता त्यांनी सदरचे सुविधा उपलब्ध करून देण्यास तयार असून त्याकरीता त्यांनी प्रति विद्यार्थी रु.१०/- इतका सेवा शुल्क आकारण्यात येणार असल्याचे कळविले आहे. त्यास अनुसरून Google application अंतर्गत feecounter.com, Pune या फर्मसोबत ऑनलाईन पध्दतीने मायगेशन सर्टिफिकेट करीता अर्ज करण्याची कार्यवाही करण्यास व त्याकरीता विद्यार्थ्यांकडून रु.१०/-इतके शुल्क स्वीकारण्यास मा.कुलगुरुमहोदय यांनी मान्यता दिल्याची बाब दि.२४/८/२०१५ रोजीच्या विषय क्र.१५(१) नुसार विषय सादर करण्यात आलेला होता. सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला आहे.

ठराव क्र.१५ (१) नोंद घेण्यात येवून सदरची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्यात आली.

सबब, ऑनलाईन स्थलांतर दाखला (Migration Certificate) करण्यासाठी विहित प्रक्रिया करून घेण्याबाबत व त्याकरीता Student कडून अतिरिक्त रु.१०/- इतके शुल्क स्वीकारणेस परीक्षा मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन स्थलांतर दाखला (Migration Certificate) करण्यासाठी विहित प्रक्रिया करून घेण्याबाबत व त्याकरीता Student कडून अतिरिक्त रु.१०/- इतके शुल्क स्वीकारण्यास परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(९)] अकराव्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल, २०१५ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१५ अखेर सर्व विद्यावाचस्पती पदवी संपादित केलेल्या स्नातकांना व इतर स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ च्या कलम २८(ढ) नुसार विद्या परिषदेने शिफारस केलेल्या पदव्या पदविका व प्रमाणपत्रे यास व्यवस्थापन परिषदेने दिलेल्या मान्यतेप्रमाणे दीक्षांत समारंभ आयोजित करावा लागतो परंतु आगामी काळात विद्या परिषदेची बैठक प्रस्तावित नसल्यामुळे व या ठरावावर त्वरीत कार्यवाही करणे आवश्यक असल्याने मा. विद्या परिषदेचे अध्यक्ष या नात्याने मा. कुलगुरुमहोदयांनी १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेस पदवी प्रदान करण्यासाठी व दीक्षांत समारंभ आयोजन करण्याविषयी शिफारस केली आहे. ही शिफारस आगामी काळात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीस माहितीस्तव ठेवण्यात येईल.

सबब, मार्च / एप्रिल, २०१५ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१५ अखेर सर्व विद्यावाचस्पती पदवी संपादित केलेल्या व इतर स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब विचारार्थ).

ठरावः अकराव्या दीक्षांत समारंभाकरिता मार्च / एप्रिल, २०१५ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१५ अखेर सर्व विद्यावाचस्पती पदवी संपादित केलेल्या स्नातकांना व इतर स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१०)] "कुलगुरु विद्यार्थी सहाय्यता निधी" ही योजना कार्यान्वित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील संशोधन कार्य करणे, परिषदा / चर्चासत्रास उपस्थित राहून पेपर प्रेझेंट करणे इ. साठी देशात / परदेशात गुणवत्तेनुसार संधी उपलब्ध होतात. मात्र आर्थिक अडचणीमुळे गुणवत्ता असून देखील अशा विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता समाजासमोर मांडण्याची संधी मिळत नाही. त्याच प्रमाणे काही वेळा अपघात, नैसर्गिक आपत्ती, आजार इ. परिस्थितीदेखील विद्यार्थ्यांना मदतीची गरज असते. असे गुणवत्ताधारक गरजू विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून उच्च शिक्षणापासून आणि त्यांचे ज्ञान आणि संशोधन समाजासमोर मांडण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून **विद्यार्थी सहाय्यता निधी योजना** लागू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

ही योजना सन २०१५-१६ पासून कार्यान्वित करण्यास, यासाठी आवश्यक ती अंदाजपत्रकीय तरतूद करण्याची व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस मान्यतेची बाब विचारार्थ).

ठराव: "कुलगुरु विद्यार्थी सहाय्यता निधी" ही योजना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षापासून कार्यान्वित करण्यास, यासाठी आवश्यक ती अंदाजपत्रकीय तरतूद करण्यास व तयार केलेल्या नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(११)] "विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी" ही योजना कार्यान्वित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकरिता आपत्कालिन परिस्थितीत आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने विद्यापीठाचा विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी हा निधी तयार करण्याचा मानस आहे. या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना अपघात, आजार इ. परिस्थितीमध्ये आर्थिक मदत मिळणार आहे.

कर्मचाऱ्याने दरमहा रु.१००/- इतकी रक्कम या निधीमध्ये दरमहा भरावयाची असून तेवढीच रक्कम विद्यापीठ दरमहा या निधीमध्ये गुंतवणार आहे या निधीची ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.

ही योजना कार्यान्वित करण्यास व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस मान्यतेची बाब विचारार्थ).

ठराव: "विद्यापीठ कर्मचारी कल्याण निधी" ही योजना कार्यान्वित करण्यास व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१२)] "मुली शिकवा, समाज घडवा" ही योजना कार्यान्वित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: असं म्हणलं जातं, मुलापेक्षा मुलगी बरी दिवा लावते दोनी दारी, मुलगा शिकला तर व्यक्ती सुशिक्षित होतो आणि मुलगी शिकली तर दोन कुटुंबं सुशिक्षित होतात. यासाठी मुलींना शिक्षित करण्याची विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी लक्षात घेवून विद्यापीठाने सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून खालीलप्रमाणे "मुली शिकवा, समाज घडवा" ही योजना कार्यान्वित करित आहे.

या योजनेतर्गत निवड झालेल्या मुलीचा सर्व शैक्षणिक खर्च विद्यापीठ फंडातून करण्यात येणार आहे.

ही योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यास व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस मान्यतेची बाब विचारार्थ).

ठराव: "मुली शिकवा, समाज घडवा" ही योजना सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यास व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१३)] "Vice-Chancellor Research Promotion and Motivation Scheme" ही योजना कार्यान्वित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शिक्षकांना संशोधनास वाव मिळावा, संशोधन करीत असताना त्यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत मिळावी. या उद्देशाने विद्यापीठातील शिक्षकांकरिता "Vice-Chancellor Research Promotion and Motivation Scheme" ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे.

या योजनेतर्गत विद्यापीठातील शिक्षकांना संशोधनाकरिता प्रोत्साहनपर बक्षीसे व आर्थिक मदत दिली जाणार आहे.

ही योजना कार्यान्वित करण्यास, सदरची योजना कार्यान्वित करताना आवश्यक त्या अंदाजपत्रकीय तरतूदीस व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस मान्यतेची बाब विचारार्थ).

ठराव: "Vice-Chancellor Research Promotion and Motivation Scheme" ही योजना कार्यान्वित करण्यास, सदरची योजना कार्यान्वित करताना आवश्यक त्या अंदाजपत्रकीय तरतूदीस व यासाठी तयार केलेल्या नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१४)] परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरीता झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करण्याबाबत. मे. अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांच्या सोबत झेरॉक्सिंगच्या कामाचे वार्षिक दरकरार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरीता झेरॉक्सिंगच्या कामाकरिता वार्षिक दरकरार करण्यासाठी जाहिर ई-निविदा माविल्या होत्या. सदर मागणीस अनुसरून विभागाकडे १. मे.अर्जून सर्व्हिसेस सोलापूर २. मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर ३.मे.भक्ती मल्टी सर्व्हिसेस सोलापूर अशा एकूण तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त निविदाधारकांच्या दराच्या निविदा दि.०७/०८/१५ रोजी निविदा उघडणे समिती समक्ष उघडून दराचा तौलनिक तक्ता तयार केला असून सोबत अवलोकनार्थ जोडला आहे.

वरीलप्रमाणे तयार केलेल्या दराचा तौलनिक तक्ता मधील मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर व मे.भक्ती मल्टी सर्व्हिसेस सोलापूर यांचे दर न्युनतम असून त्यांचे दर खालीलप्रमाणे आहेत.

अ.

मे.भक्ती मल्टी सर्व्हिसेस सोलापूर	A-3 Single Side	A-3Both Side	A-4 Single Side	A-4Both Side
	०.४८ पैसे	०.७८ पैसे	१.९ पैसे	१.३९ पैसे

मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर	A-3 Single Side	A-3Both Side	A-4 Single Side	A-4Both Side
	०.५० पैसे	०.९८ पैसे	०.४० पैसे	०.५४ पैसे

वरील तौलनिक तक्त्यामधील दराचा विचार करता A-३ चे काम एक फर्म व A-४ चे काम एक फर्म असे विभागले जाते परंतु सदरची कामे विभागून दिल्यास परीक्षा विभागाकडील गोपनिय कामे करण्यास अडचण निर्माण होते. विभागाकडील गोपनिय कामे सुरळीत होण्याच्या दृष्टीने कोणत्याही एका फर्मला काम देणे आवश्यक आहे. तसेच तौलनिक तक्त्यामधील दोन्ही फर्मने दिलेल्या दराची स्वतंत्र पणे बेरीज केली ती खालीलप्रमाणे आहे.

ब

तसेच सद्यस्थितीती चालू असलेल्या दरकरारातील झेरॉक्सचे दर खालील प्रमाणे आहेत.

मे.ज्योती एंटरप्राईजेस सोलापूर	A-3 Single Side	A-3Both Side	A-4 Single Side	A-4Both Side
	०.६० पैसे	०.९९ पैसे	०.४० पैसे	०.५७ पैसे

मे.भक्ती मल्टी सर्व्हिसेस सोलापूर यांची A-३ Single, A-३Both Side, A-४ Single Side, A-४Both Side यांची एकूण बेरीज केली असता **रु. ३.७४** पैसे इतकी होते.

मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांची A-३ Single, A-३Both Side, A-४ Single Side, A-४Both Side यांची एकूण बेरीज केली असता **रु. २.४२** पैसे इतकी होते. गोपनिय कामे सुरळीत होण्याच्या दृष्टीने कोणत्याही एका फर्मला काम देण्याच्या दृष्टीने विचार केल्यास मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांची एकूण बेरीज **रु.२.४२** अशी न्युनतम होते शिवाय निविदा अर्जातील नियम व अटी मधील क्र.५ चा विचार केल्यास केवळ दराचाच विचार नकरता पुरवठादरांच्या सेवा संहितेचा विचार केला जाईल असा उल्लेख आहे. निविदा दाखल करण्याची अंतिम दिनांक ३०/७/२०१५ ही होती तथापी मे.भक्ती मल्टी सर्व्हिसेस सोलापूर या फर्मने मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ ही नोंदणी केलेली दिनांक २९/७/२०१५ अशी असून त्यांना कामाचा अनुभव नाही.

वरील सर्व बाबी उदाः विभागाकडील गोपनीय कामे, दोन्ही फर्मने दिलेल्या दराच्या एकूण बेरजेची तुलना, निविदा अर्जातील नियम व अटी मधील क्र.५ चा विचार केल्यास केवळ दराचाच विचार नकरता पुरवठादरांच्या सेवा संहितेचा विचार केला जाईल असा उल्लेख यांचा विचार केल्यासमे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांच्यासोबत खालील दराने वार्षिक दरकरार करण्यासाठी विचार करावा लागणार आहे.

क

मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर	A-3 Single Side	A-3Both Side	A-4 Single Side	A-4Both Side
	०.४८ पैसे	०.७८ पैसे	०.४० पैसे	०.५४ पैसे

वरील तक्ता क प्रमाणे मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांचे दर असून सदर कामासाठी अंदाजे रु.८,००,०००/- अक्षरी रु. आठ लाख फक्त इतका खर्च होणार आहे. उपरोक्त काम सेवा पुरविणे या प्रकारात मोडत असल्याने सदरची बाब विषय व ठराव क्र.२१ दि.२० जुलै २०११ नुसार व्यवस्थापन परीषदे समोर ठेवणे आवश्यक आहे. सबब मे.अभिनय सर्व्हिसेस सोलापूर यांच्या सोबत वार्षिक दरकरार करून झेरॉक्सचे काम देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: परीक्षा विभाग, कार्यालय आणि विद्यार्थी यांच्याकरिता झेरॉक्सिंगच्या कामाचा वार्षिक दरकरार करण्याबाबत. मे. अभिनय सर्व्हिसेस, सोलापूर यांच्यासोबत झेरॉक्सिंगच्या कामाचा वार्षिक दरकरार करण्यास खालीलप्रमाणे सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

A-3 Single Side	A-3Both Side	A-4 Single Side	A-4Both Side
०.४८ पैसे	०.७८ पैसे	०.४० पैसे	०.५४ पैसे

[१५(१५)] भारतरत्न इंदिरागांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगाव या महाविद्यालयाच्या विरोधात तक्रारदारांकडून प्राप्त तक्रारी अर्जाची पडताळणी करुन उच्च स्तरीय समिती (High Power Committee) ने सादर केलेला अहवाल विचारार्थ.

(टिपणी: भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव, सोलापूर या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल मा.कुलपती यांचे कार्यालय, विद्यार्थी, पालक व विविध संघटनाकडून संलग्नता विभाग, तक्रार निवारण कक्ष, पी.जी.बी.यु.टी.आर. विभाग, परीक्षा विभाग तसेच शिक्षक मान्यता विभागाकडे वेगवेगळ्या मुद्द्याला अनुसरुन तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त तक्रारी दि.२०/०२/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये सादर केले असता, ठराव क्र.०५ अन्वये व्यवस्थापन परिषदेने महाविद्यालय तथा महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल प्राप्त झालेल्या तक्रारींची चौकशी करुन शिफारशीसह अहवाल सादर करणेकामी अॅड. बी. एस. सलगर, प्राचार्य एस. के. पवार, डॉ. एम. एस. देशमुख व डॉ. एस. एस. सुर्यवंशी यांनी चार सदस्यीय समिती नियुक्त केलेली होती. सदर समितीची बैठक दि.०१/०६/२०१५ रोजी व दि.१८/०८/२०१५ व दि.२२/०८/२०१५ रोजी आयोजित केलेली होती.

दि.१८/०८/२०१५ रोजीच्या बैठकीस तक्रारदारांना व संबंधित संस्थेच्या प्राचार्य / अध्यक्षाना प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांचे म्हणणे सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यास अनुसरुन तक्रारदारांनी व संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी व संस्था अध्यक्षांनी समिती सदस्यांसमोर उपस्थित राहून लेखी व तोंडी म्हणणे सादर केलेले आहे.

सदर म्हणणे अवलोकनी घेवून तक्रारींची पडताळणी करुन समिती सदस्यांनी भारतरत्न इंदिरागांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग केगाव, या महाविद्यालया संदर्भात अहवाल सादर केलेला आहे.

सबब, भारतरत्न इंदिरागांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगाव या महाविद्यालयाच्या विरोधात तक्रारदारांकडून प्राप्त तक्रारी अर्जाची पडताळणी करुन उच्च स्तरीय समिती (High Power Committee) ने सादर केलेला अहवाल विचारार्थ).

ठराव: भारतरत्न इंदिरागांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगाव या महाविद्यालयाच्या विरोधात तक्रारदारांकडून प्राप्त तक्रारी अर्जाची पडताळणी करुन उच्च स्तरीय समिती (High Power Committee) ने सादर केलेला अहवाल स्विकारुन त्यानुसार कार्यवाही करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१६)] चिफ कंडक्टर साठी द्यावयाच्या मानधनासंदर्भात नामनिर्देशन समितीची बैठकीतील शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: चिफ कंडक्टर संदर्भात नामनिर्देशन समितीची बैठक मंगळवार दि.२५/०८/२०१५ रोजी मिटिंग हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस प्रा. डॉ. एस. ए. हलकुडे, अध्यक्ष, प्रा. एस. एस. सुर्यवंशी, सदस्य, प्रा. एस. सी. धुत्तरगाव, सदस्य उपस्थित होते.

सर्व विद्यापीठाच्या चिफ कंडक्टर (प्राचार्य) यांना मिळणाऱ्या मानधनावर विस्तृत चर्चा झाली. चर्चेनंतर सर्वानुमते खालीलप्रमाणे चिफ कंडक्टरला मानधन देण्याविषयी शिफारस करित आहोत.

शिफारस: परीक्षा कालावधीतील प्रत्येक बारा (१२) दिवसापर्यंतच्या सत्रासाठी चिफ कंडक्टर (प्राचार्य) यांना रूपये ६५०/- याप्रमाणे मानधन देण्याची शिफारस मा. व्यवस्थापन परिषदेस करित आहोत.

सदरची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: चिफ कंडक्टर साठी द्यावयाच्या मानधनासंदर्भात समितीने दिलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली. व्यवस्थापन परिषदेतील काही प्राचार्यांनी असे मानधन देवू नये अशी विनंती केल्यामुळे त्यांची विनंती स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१५(१७)] विद्यापीठा करीता "Convocation Multipurpose open hall तयार करणे" या कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम रु.२.२५ कोटीच्या प्रशासकीय मंजूरीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठा करीता "Convocation Multipurpose open hall तयार करणे" या कामाचे काम करणेकरीता वास्तुविशारद मे. बेरी अर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स प्रा. लि. कोल्हापूर यांचे कडून अंदाजपत्रक तयार करून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सदरचे विषयांकित कामाचे रु.२.२५ कोटी चे अंदाजपत्रक वास्तुविशारद मे. बेरी अर्किटेक्टस अँड इंजिनिअर्स प्रा. लि. कोल्हापूर यांचे कडून तयार करण्यात आलेले आहेत. सदरचे काम करणेस रक्कम रु.२.२५ कोटी च्या अंदाजपत्रकीय यास प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तांत्रिक मंजूरीस्तव सदरचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे.

नजीकच्या काळात बांधकाम समितीची बैठक नियोजित नसल्याने मा.कुलगरुंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम १४(७) अन्वये बांधकाम समितीच्या वतीने वरील कामास मान्यता दिलेली आहे.

सबब, विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाकरीता "Convocation Multipurpose open hall तयार करणे" या कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम रु.२.२५ कोटीच्या प्रशासकीय मंजूरीची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठा करीता "Convocation Multipurpose open hall तयार करणे" या कामाचे अंदाजपत्रकीय रक्कम रु.२.२५ कोटीच्या प्रशासकीय मंजूरी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद